



PATEL ENGINEERING LTD.

CIN: L99999MH1949PLC007039

May 26, 2022

To,

BSE Limited

PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai - 400 051

SCRIP CODE: 531120

Security: Equity

SYMBOL: PATELENG

Security: Equity Shares / Debentures

Dear Sir/Mam,

Subject: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice in the newspapers

We refer to our intimation dated May 23, 2022 informing about the Audited Standalone and Consolidated Results of the Company for the year ended March 31, 2022 along with the Auditor Report. In this connection and pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on May 24, 2022.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours truly,

For Patel Engineering Ltd.

Shobha Shetty

Company Secretary

Membership No. F10047

Encl.: As stated above

REGD. OFFICE:

Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website: www.pateleng.com

Strides
STRIDES PHARMA SCIENCE LIMITED
 CIN: L24230MH1990PLC057062
 Regd. Office: 201, 'Devavratra', Sector - 17, Vashi, Navi Mumbai - 400 703
 Tel No.: +91 22 2789 2924, Fax No.: +91 22 2789 2942
 Corp. Office: 'Strides House', Bilekahalli, Bannerghatta Road, Bengaluru - 560 076
 Tel No.: +91 80 6784 0000/ 6784 0290, Fax No.: +91 80 6784 0700
 Website: www.strides.com; Email: investors@strides.com

NOTICE
Transfer of Equity Shares of the Company to Investors Education and Protection Fund (IEPF)
 Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules'), Final Dividend declared by the Company for FY 2014-2015, which has remained unclaimed for seven consecutive years is due for transfer to IEPF on September 4, 2022.
 The corresponding shares on which dividend are unclaimed for seven consecutive years shall also be transferred as per the procedure laid down in the Rules.
 The shareholders may please note that the list of shares which are liable to be transferred to IEPF has been updated on the website of the Company at <http://www.strides.com/investor-iefp.html>.
 In case the shareholder fails to claim the above dividend by September 4, 2022, all the shares (whether held in physical or electronic form) shall be transferred by the Company to the designated demat account of IEPF Authority.
 The concerned shareholders may note that upon such transfer, they can claim the said shares along with dividend(s) from IEPF, for which details are available at www.iepf.gov.in and also on the website of the Company at www.strides.com/investor-iefp.html.
 For further information, concerned shareholders may contact the Company or the Registrars and Share Transfer Agents, M/s. KFin Technologies Limited at the following address:

| | |
|---|--|
| Strides Pharma Science Limited Strides House, Bilekahalli, Bannerghatta Road, Bengaluru - 560076 Tel no. 080 6784 0000/ 0290 Email: investors@strides.com | KFin Technologies Limited Unit: Strides Pharma Science Limited Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 Toll Free No.: 1-800-309-4001 Email: einward.ris@kfin.tech |
|---|--|

For Strides Pharma Science Limited
 Sd/-
 Manjula Ramamurthy
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : May 23, 2022

SALASAR SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED
 Building a stronger future
 CIN: L23201DL2001PLC174078
 Regd. Off: E-20, South Extension-I, New Delhi- 110049
 Tel: +91-11-41648568/8577; Website: www.salasartechno.com

NOTICE
 Notice is hereby given that, pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 (LODR), a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 30th May 2022 at 1:00 P.M. through video conferencing, inter-alia:
 1. To consider and approve the Standalone and Consolidated audited Financial Results of the Company for the Year and Quarter ended 31st March, 2022.
 2. To consider and recommending final dividend, if any, for the financial year ended 2021-22.
 In accordance with Regulation 46(2) and 47(2) of LODR, the details of the said meeting are also available on website of the Company viz. <http://www.salasartechno.com> as well as on the website of Stock Exchanges at <http://www.bseindia.com> and at <http://www.nseindia.com>.

By order of the Board of Directors
For Salasar Techno Engineering Limited
 Sd/-
 (Rahul Rastogi)
 Company Secretary

Date: 23rd May, 2022
 Place: New Delhi

ALPHA GEO (INDIA) LIMITED
 CIN: L74210TG1987PLC007580
 Regd. Office: 802, Babukhan Estate, Basheerbagh, Hyderabad - 500001
 Corporate Office: Plot No. 1, Sagar Society, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 500034
 Tel: 040-23550502/503 | Fax: 040-23550238
 Email: cs@alphageoindia.com | Website: www.alphageoindia.com

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES
 Notice is hereby given that the following share certificates issued by the Company has been reported to be lost/misplaced and the registered holders has applied for the issue of Duplicate Share certificate:

| Folio No. | Name of the Shareholder | Share Certificate No. | Distinctive Nos. | | No. of Shares |
|-----------|--|-----------------------|------------------|---------|---------------|
| | | | From | To | |
| 0017847 | Hasmukh Mujibhai Patel/ Janki Hasmukh Patel | 35389 | 3128135 | 3128234 | 100 |
| | | 35390 | 3128235 | 3128334 | 100 |

The Public hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the Company at its Corporate Office address given above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates.

For Alphageo (India) Limited
 Sakshi Mathur
 Company Secretary

Hyderabad
 23-05-2022

Business Standard
 MUMBAI EDITION
 Printed and Published by Sangita Khora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Dainik Bhaskar, Plot no. 10.11, Sector B, Industrial Area, Govindpura, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB.Marg, Worli, Mumbai- 400013
 Editor : Shailesh Dobhal
 RNI No: 66308/1996
 Readers should write their feedback at feedback@bsmail.in
 Fax: +91-11-23720201
 For Subscription and Circulation enquiries please contact:
Ms. Mansi Singh
Head-Customer Relations
 Business Standard Private Limited,
 H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB.Marg, Worli, Mumbai - 400013
 E-mail: subs_bs@bsmail.in
 or sms: REACHBS TO 57575
 Overseas subscription: (Mumbai Edition Only)
 One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725
 DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement.
 Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.
 Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or dissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.
No Air Surcharge

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED
 A fully customer centric company
Tender Cancellation Notice
 E-tenders invited by the CGM (PP&D), APDCL, Bijulee Bhawan for "Development of Distribution Infrastructure Works under Revamped Distribution Sector Scheme (RDSS)" vide the following NITs are hereby cancelled due to unforeseen circumstances.

| Sr No. | Reference NIT | Name of Work |
|--------|--|--|
| 1 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Nagaon/LR/Pkg-1/01 dtd. 09.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Nagaon Electrical Circle, APDCL |
| 2 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ GEC-II/LR/Pkg-1/01 dtd. 11.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Guwahati Electrical Circle-II, APDCL |
| 3 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Rangia/LR/Pkg-1/01 dtd. 14.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Rangia Electrical Circle, APDCL |
| 4 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Dibrugarh/LR/Pkg-1/01 dtd. 19.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Dibrugarh Electrical Circle, APDCL |
| 5 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Sivasagar/LR/Pkg-1/01 dtd. 19.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Sivasagar Electrical Circle, APDCL |
| 6 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Tezpur/LR/Pkg-1/01 dtd. 19.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Tezpur Electrical Circle, APDCL |
| 7 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Tinsukia/LR/Pkg-1/01 dtd. 19.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Tinsukia Electrical Circle, APDCL |
| 8 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Barpeta/LR/Pkg-1/01 dtd. 20.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Barpeta Electrical Circle, APDCL |
| 9 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Bongaigaon/LR/Pkg-1/01 dtd. 20.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Bongaigaon Electrical Circle, APDCL |
| 10 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Cachar/LR/Pkg-1/01 dtd. 20.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Cachar Electrical Circle, APDCL |
| 11 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Jorhat/LR/Pkg-1/01 dtd. 20.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Jorhat Electrical Circle, APDCL |
| 12 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Kokrajhar/LR/Pkg-1/01 dtd. 20.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Kokrajhar Electrical Circle, APDCL |
| 13 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Mangaldoi/LR/Pkg-1/01 dtd. 20.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Mangaldoi Electrical Circle, APDCL |
| 14 | CGM(PP&D)/APDCL/RDSS/ Badarpur/LR/Pkg-1/01 dtd. 20.05.2022 | Conversion of existing LT Lines on bare conductor to Aerial Bundled XLPE cable within the jurisdiction of Badarpur Electrical Circle, APDCL |

Sd/- Chief General Manager (PP&D), APDCL, Bijulee Bhawan, 6th floor, Guwahati-781001
 Please pay your energy bill on time and help us to serve you better!

CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT FOR ATTENTION TO THE SHAREHOLDERS OF CHITRADURGA SPINTEX LIMITED
 (CIN: L85110KA1990PLC011467)
 ("CSL" /TARGET COMPANY/"TC")
 Registered Office: Post Box No. 9, Bangalore Road, Chitradurga District, Challakere, Karnataka-577522;
 Phone No.: +91-08195-222258 / 222428;
 Email id: chitraspin@gmail.com; Website: www.chitradurga.co.in; www.chitraspinltd.com

In compliance with Regulations 3 (1) and 4 read with Regulations 15 of the SEBI (SAST) Regulations, 2011 this corrigendum to the detailed public statement is being issued by Navigant Corporate Advisors Limited, on behalf of Mr. Jitesh Mahendra Patodia (Acquirer-1) and Mr. Anshay Jitesh Patodia (Acquirer-2) (Hereinafter "Acquirer-1" and "Acquirer-2" jointly referred as Acquirers) in compliance with the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations") and the SEBI Observation Letter no. SEBI/HO/CFD/DCR-1/P/OW/2022/20976/1 dated 18th May, 2022 in respect of Open Offer ("Offer") for the acquisition up to 9,25,868 Equity Shares of Rs. 10/- each representing 26.00% of the Emerging Equity and Voting Share Capital of the Target Company at a price of Rs. 15/- per share. The Detailed Public Statement ("DPS") pursuant to the Public Announcement ("PA") made by the Acquirers have appeared in Business Standard - English Daily (all editions), Business Standard - Hindi Daily (all editions), Mumbai Lakshadep - Marathi Daily (Mumbai edition) and Hosadigantha - Kannad Daily (Shimoga edition) on 13th April, 2022.

THE SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY ARE REQUESTED TO KINDLY NOTE THAT THE FOLLOWING INFORMATION RELATED TO OFFER:

1. Update in the schedule of Activities: The original and revised schedule of activities is set forth as below:

| Activity | Original Date | Original Day | Revised Date | Revised Day |
|--|---------------|--------------|--------------|-------------|
| Public Announcement | 06.04.2022 | Wednesday | 06.04.2022 | Wednesday |
| Publication of Detailed Public Statement in newspapers | 13.04.2022 | Wednesday | 13.04.2022 | Wednesday |
| Submission of Detailed Public Statement to BSE, Target Company & SEBI | 13.04.2022 | Wednesday | 13.04.2022 | Wednesday |
| Last date of filing draft letter of offer with SEBI | 22.04.2022 | Friday | 18.04.2022 | Monday |
| Last date for a Competing offer | 09.05.2022 | Monday | 09.05.2022 | Monday |
| Receipt of comments from SEBI on draft letter of offer | 17.05.2022 | Tuesday | 18.05.2022 | Wednesday |
| Identified date | 19.05.2022 | Thursday | 20.05.2022 | Friday |
| Date by which letter of offer be dispatched to the shareholders | 26.05.2022 | Thursday | 27.05.2022 | Friday |
| Last date for revising the Offer Price | 01.06.2022 | Wednesday | 02.06.2022 | Thursday |
| Comments from Committee of Independent Directors of Target Company | 31.05.2022 | Tuesday | 01.06.2022 | Wednesday |
| Advertisement of Schedule of activities for open offer, status of statutory and other approvals in newspapers and sending to SEBI, Stock Exchange and Target Company | 01.06.2022 | Wednesday | 02.06.2022 | Thursday |
| Date of Opening of the Offer | 02.06.2022 | Thursday | 03.06.2022 | Friday |
| Date of Closure of the Offer | 15.06.2022 | Wednesday | 16.06.2022 | Thursday |
| Payment of consideration for the acquired shares | 29.06.2022 | Wednesday | 30.06.2022 | Thursday |
| Final report from Merchant Banker | 06.07.2022 | Wednesday | 07.07.2022 | Thursday |

All other terms and conditions remain unchanged. Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and LOF.

ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS MR. JITESH MAHENDRA PATODIA AND MR. ANSHAY JITESH PATODIA

NAVIGANT CORPORATE ADVISORS LIMITED
 423, A Wing, Bonanza, Sahar Plaza Complex, J B Nagar, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400-059. Tel No. +91 22 4120 4837 / 4973 5078
 Email id: navigant@navigantcorp.com Website: www.navigantcorp.com
 SEBI Registration No: INM000012243 Contact person: Mr. Sarthak Vijlani

Place: Mumbai
 Date: May 23, 2022

Indiabulls HOUSING FINANCE
INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED
 Registered Office: 5th Floor, Building No. 27, KG Marg, Connaught Place, New Delhi - 110001
 CIN: L65922DL2005PLC136029
 Email: homeloans@indiabulls.com, Tel: 0124-6681199, Fax: 0124-6681240,
 Website: <http://www.indiabullshomeloans.com>

NOTICE
For attention of the Equity shareholders of the Company
Sub.: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

This notice is given pursuant to Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2016 ('the Rules') as amended from time to time read with the various Notifications issued by the Ministry of Corporate Affairs, Govt. of India, from time to time.
 The Rules and Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act'), contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Adhering to various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF suspense account to claim their unpaid/unclaimed dividend amount(s) on or before 10th August, 2022.
 Year-wise details of all unpaid/unclaimed dividends and full particulars of shareholders, including their folio number or DP ID - Client ID whose shares are liable to be transferred to the IEPF have been made available on the website of the Company: www.indiabullshomeloans.com.
 Shareholders may note that the shares held both in physical as well as in dematerialized form are liable to be transferred to the IEPF. However, such shares along with any accrued benefits on these shares, if any, can be claimed back from the IEPF following the procedure mentioned in the Rules.
 Shareholders may note that following the provisions of the Rules, the Company will be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificates for the purpose of transferring them to the IEPF, upon which the original share certificates will stand automatically cancelled.
 In case no communication is received from the concerned shareholders whether holding shares in physical or in dematerialized form, by 10th August, 2022, the Company shall initiate such steps as may be necessary to transfer those shares and dividend to the IEPF following the method prescribed in the Rules.
 Shareholders having query in this regard are requested to contact the Registrar and Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Limited, Ms. C Shobha Anand at Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032. Tel. No. (91-40) 6716 2222; Toll Free:1800-345-4001; Fax no: (91-40) 230 01153; e-mail: einward.ris@kfin.tech.com.
For INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED
 Sd/-
 Amit Jain
 Company Secretary & Compliance Officer

Place : New Delhi
 Date : May 23, 2022

KOTAK MAHINDRA INVESTMENTS LIMITED
 CIN - U65900MH1988PLC047986
 Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
 Tel.: +91-22-6218530 Website: www.kmil.co.in

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter / Year ended March 31, 2022
 Amount (₹ in Lakhs)

| Sr. No. | Particulars | STANDALONE | | | CONSOLIDATED | | |
|---------|---|--|--|-------------------------------------|-------------------------------------|-------------------------------------|-------------------------------------|
| | | Quarter ended March 31, 2022 (Unaudited) | Quarter ended March 31, 2021 (Unaudited) | Year ended March 31, 2022 (Audited) | Year ended March 31, 2021 (Audited) | Year ended March 31, 2022 (Audited) | Year ended March 31, 2021 (Audited) |
| 1 | Total Income from Operations | 22,865.71 | 19,070.72 | 89,431.17 | 76,128.70 | 89,431.17 | 76,128.70 |
| 2 | Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items) | 17,792.33 | 12,564.06 | 53,212.33 | 33,610.92 | 53,212.33 | 33,610.92 |
| 3 | Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items) | 17,792.33 | 12,564.06 | 53,212.33 | 33,610.92 | 54,952.42 | 33,991.86 |
| 4 | Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items) | 13,242.75 | 9,376.18 | 39,615.05 | 25,018.68 | 40,917.19 | 25,303.74 |
| 5 | Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 13,287.83 | 9,395.71 | 39,397.43 | 25,016.86 | 40,699.57 | 25,301.92 |
| 6 | Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share) | 562.26 | 562.26 | 562.26 | 562.26 | 562.26 | 562.26 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) | 245,675.71 | 206,241.76 | 245,675.71 | 206,241.76 | 253,515.30 | 212,779.21 |
| 8 | Net Worth | 246,237.97 | 206,804.02 | 246,237.97 | 206,804.02 | 254,077.56 | 213,341.47 |
| 9 | Paid up Debt Capital / Outstanding Debt | 716,604.15 | 574,028.85 | 716,604.15 | 574,028.85 | 716,604.15 | 574,028.85 |
| 10 | Outstanding Redeemable Preference Shares | — | — | — | — | — | — |
| 11 | Debt Equity Ratio | 2.91 | 2.78 | 2.91 | 2.78 | 2.82 | 2.69 |
| 12 | Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted | 235.53 | 166.76 | 704.57 | 444.97 | 727.73 | 450.04 |
| 13 | Capital Redemption Reserve | 1,003.85 | 1,003.85 | 1,003.85 | 1,003.85 | 1,003.85 | 1,003.85 |
| 14 | Debtenture Redemption Reserve | — | — | — | — | — | — |
| 15 | Securities Premium Account | — | — | — | — | — | — |
| 16 | Interest Service Coverage Ratio | NA | NA | NA | NA | NA | NA |
| 17 | Debt Service Coverage Ratio | NA | NA | NA | NA | NA | NA |

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on May 23, 2022.
- The above is an extract of the detailed format of yearly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com.
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com.
- Figures for the previous period/year have been regrouped wherever necessary to conform to current period/ year presentation.

For and on behalf of the Board of Directors
Kotak Mahindra Investments Limited
 Sd/-
 Paritosh Kashyap
 Director

Place : Mumbai
 Date : May 23, 2022

राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दुसरा दावा

मुंबई, ता. २३ : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामधील शाब्दिक सामना आता मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे...

राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई

जाहीर ई-निविदा सूचना क्र. ०१/२०२२-२३

आरोग्य संस्थांचा चाफकामे व दुसऱ्याचे खालीलाप्रमाणे Online ई-निविदा महाप्रा

नमुना १ (निवडणुका घेण्याबाबतचे नियम, १९६१ यातील नियम ३ धारा)

राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणूक राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणूक

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना

परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना

अटी व शर्ती : विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असलेले. विद्यार्थ्यांच्या पालकांचे/ कुटुंबातील सर्व सदस्यांचे

सीबीएसई परीक्षा आता एकाच सत्रात

मुंबई, ता. २३ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षा पट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे...

दिल्लीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाडे पडली, विमानसेवा विस्कळित; रस्तेवाहतूकही ठप्प

मुंबई, ता. २३ : राजधानी दिल्लीत आज सकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पावला. यावेळी अनेक झाडे उद्ध्वस्त झाली...



नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे गावाव नाश झाल्यात असे दिसवून येत आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, ता. २३ : राजधानी दिल्लीत आज सकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पावला.

वाहतूक ठप्प झाली. आज सकाळी दिल्लीच्या बहुतांश भागांसह गुडगाव, फरीदाबाद, गझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा या भागांत जोरदार वारे वाहू लागले.

संभाजीराजेंची शिवसेनेकडे पाठ राज्यसभेसाठी निघावंत शिवसैनिकांना संधी मिळण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क मुंबई, ता. २३ : शिवसेनेची संभाजीराजेंची शिवसेनेकडे पाठ राज्यसभेसाठी निघावंत शिवसैनिकांना संधी मिळण्याची शक्यता...

इंधन दरकपातीनंतर टॅक्स भाडेवाढीचा धक्का ?

मुंबई, ता. २३ : पेट्रोल-डिझेलच्या दराने कपात झाली असताना सोएनजीचे दर मात्र वाढवत आहे. त्यामुळे सोएनजीआधारित...

लाँड्री प्रकल्पाची निविदा रद्द

मुंबई, ता. २३ : जमिनीच्या अनुपलब्धतेचे कारण देत मुंबई महापालिकेने १६० कोटी रमण्याच्या अत्याधुनिक लाँड्री प्रकल्पाच्या...

भू. औ. वि. कें. ई-निविदा सूचना क्र. १३/२०२२-२३

HDFC Life सन्मानाने रहा! एडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

पटेल इंजिनियरिंग लिमिटेड Patil

राजयोग सोसायटीच्या निवडणुकीविरोधातील याचिका अमान्य